

Amal Ltd

310 B, Veer Savarkar Marg, Dadar (West), Mumbai 400 028, Maharashtra, India sec@amal.co.in | (+91 22) 62559700 | www.amal.co.in

August 27, 2021

BSE Listing portal

Manager BSE Ltd Listing department Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 001

Dear Sir:

Newspaper Advertisement - advance notice of 47th Annual General Meeting published in newspapers

Reference: Scrip ID – AMAL, Scrip code – 506597

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the copies of advance notice of 47th Annual General Meeting (the AGM) published in Financial Express - English edition and Mumbai Lakshadeep - Marathi edition (both newspapers have electronic editions), in compliance with Ministry of Corporate Affairs' circular number 20|2020 dated May 05, 2020, informing the Members of the Company that:

- a) the 47th Annual General Meeting will be held on September 24, 2021 through video conferencing | other audio visual means;
- b) electronic copy of Annual Report for 2020-21 including notice of the AGM will be sent in due course to all the Members whose e-mail addresses are registered with the Company | Depository Participants; and
- c) the Members who have not registered their e-mail addresses with the Company | Depository Participants are requested to register them to receive e-communication from the Company.

Kindly acknowledge the receipt of the above.

Thank you,

Very truly yours, For Amal Ltd

(Ankit Mankodi)
Company Secretary

CIN: L24100MH1974PLC017594



MUTUAL

Nippon Life India Asset Management Limited

(formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (CIN - L65910MH1995PLC220793) Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park,

Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 22 6808 7000 • Fax No. +91 22 6808 7097 • mf.nipponindiaim.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 58

Notice is hereby given that Mr. Nemish Sheth, Dealer – ETF & Equity has resigned from Nippon Life India Asset Management Limited ("NAM India") with effect from the close of business hours on August 26, 2021. Accordingly, the details pertaining to Mr. Nemish Sheth shall stand deleted in SAI under the para titled "INFORMATION ON DEALERS - EQUITY (KEY **PERSONNEL**)" of NAM India.

This addendum forms an integral part of the SAI. All the other terms and conditions of the aforesaid document read with the addenda issued from time to time will remain unchanged.

For NIPPON LIFE INDIA ASSET MANAGEMENT LIMITED

(formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai August 26, 2021

Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED Registered Office Situated At Edelweiss House, Off. C. S. T Road, Kalina, Mumbai - 400 098 Regional Office Address: - Office No. 208-210,2nd Floor, Kakade Bizz Icon, Cts 2687b, Ganeshkhind Road, Bhamburde, Shivaji Nagar, Pune, Maharashtra 411016 POSSESSION NOTICE UNDER RULE 8(1) OF THE SARFAESI ACT, 2002 Whereas the Undersigned being the Authorized Officer of EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED under th

Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Ordinance, 2002 (orde 3 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement Rules 2002 issued Demand Notices to the Borrower/s as detailed hereunder, calling upon the respective Borrowers to repay the amount mentioned in the said notices with all costs, charges and expenses till actual date of payment within 60 days from the receipt of the same. The said Borrowers/Co borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Co borrowers and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described hereunder in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act r/w Rule 8 of the said Rules in the dates mentioned along-with the Borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of EDELWEISS HOUSING FINANCE LIM-ITED. For the amount specified therein with future interest, costs and charges from the respective dates. Details of the Borrowers, Co-borrowers and Guarantors, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section

13(2) and Amount claimed thereunder and Date of Possession is given as under: 1.Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount:

1. Mr. Somnath Dnyandeo Mane (Borrower) 2. Ms. Neha Somnath Mane (Co-Borrower) Flat No 206, B-2 Bldg, 2ndfloor, Yellow Blossam Chs, Sr No 50/1/2, Bt Kawade Rd, Ghorpadi Pune 411036 LAN: LPUN0HL0000034284 Loan Agreement Date: 01st -Dec-2017 Demand Notice Date: 07.04.2021 Loan Amount: Rs. 22300000/- (Rupees Two Crore Twenty-Three Lakhs Only) To The Addressee No.1 (The "Borrower" Amount Due: Rs. 2,40,10,271.13/- (Rupees Two Crore Forty Lakhs Ten Thousand Two Hundred and Seventy-One Possession Date: 24.08.2021

Details of the Secured Asset: All That Piece And Parcel Of Property Bearing Row House No.D2, Sultanat Co-Op. Hsg Society, Adms. Abount 155 Sq. Mtrs. Constructed On Portion Of Land Admeasuring About 220 Sq. Mtrs Allocable To It From Out Of Portion Land Bearing Final Plot No.323 Bearing Its Corresponding Old Surver No.31/1a And 31/1b/4 And Bearing Its Corresponsind New Survey No. 31/1d)Of Sangamwadi Town Planning Scheme ,Village Ghorpadi,Taluka Pune City, District Pune, Within Limits Resgistration Disctrict Of Pune, Registration Sub District Of Taluka Haveli, Situaed Within Revenue Limits Of Tehsil Haveil And Situated Within Limits Of Pune Municipal Corporation, Pune. And Bounded As:- On Or Befor East:- By Unit No.D3, On Or Befor West:- By Unit No.D1, On Or Befor North:- By Open Space Then Road On Or Befor South:- By Open Space Then Road.

2. Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount : 1. Mr. Rajendra Gangaram Bingi (Borrower)2. Ms. Sunita Rajendra Bingi (Co-Borrower

Room No 82 C Bidi Kamgaryasahat, GolfClub Road, Near Water TankYerwada Pune 411006 LAN: LPUNLAP0000066032 Loan Agreement Date: 01st Oct-2019 Demand Notice Date: 07.04.2021 Loan Amount: Rs. 1819224/- (Rupees Eighteen Lakhs Nineteen Thousand Two Hundred Twenty Four Only) Amount Due: Rs. 18,89,251.70/- (Rupees Eighteen Lakhs Eighty Nine Thousand Two Hundred and Fifty One and

Details of the Secured Asset: All That Piece And Parcel Of The Flat No.906 Admeasuring About 477.12 Sq.Ft I.E. 40.93 Sq.Ft (Built Up) With Attached Terrace Admeasuring About 73.26 Sq.Ft I.E. 6.80 Sq.Mtrs, Along With Common Parking Or Ground Floor, Situated On 9th Floor In A Wing In The Building Named As Tanish Homesh Cooperative Housing Society Limited Constructed On Land Consisting Out Of Sr. No.82/10+ Sr.No.82/12/1+S.No.82/1/1 Of Village Dighi, Taluka Haveli Dist Pune Which Is Also Within Limits Of Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune- 411015

3. Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount: 1. Navnath Sakharam Pawar (Borrower)2. Yojana Navnath Pavar (Co-Borrower)

Sr. No 30/2 B, Sarthak Vijayraj Colony, Pimple Gurav, Near Ashoka Hotel, Near Choice Medical, Pune 411061 LAN: LPUN0HL0000054562 Loan Agreement Date: 27th July 2018 Demand Notice Date: 28.04.2021 **Loan Amount: Rs. 26,00,000/-** (Rupees Twenty Six Lakh Only) Amount Due: Rs. 27,67,463.32/- (Rupees Twenty Seven Lakhs Sixty Seven Thousand Four Hundred and Sixty

Three and Thirty Two Paisa Only) Possession Date: 24.08.2021 Details of the Secured Asset: All That Peice And Parcel Of The Property Bearing Flat No 205, Admeasuring Carpet Area 401.17 Sq.Ft I.E 37.27 Sq.Mtrs, Along With Balcony Area Admeasuring 58.66 Sq.Fts I.E 5.44 Sq. Mtrs, Along With Terrace Area Admeasuring 81.23. Sq.Ft I.E. 7.55 Sq.Mtrs On Secound Floor In Building No. 1, 'A' Wing Of The Project Know As 'Hollyhock City' To Be Constructed On The Survey No. 68/3 Admeasuring 02 H. 24 R + Pot Kharaba Oo H 03 R I.E. Total 02 27 R Assessed At Rs. 18-75 Ps Or Thereboat, Situated At Village Lohegaon, Taluka Haveli, District Pune Within The Loca Limits Of Grampanchayat Lohegaon, Taluka Panchayat Samiti Haveli, Zilla Parishad Pune, And Also Within The Jurisdiction

Of Sub Registrar, Haveli No. 8 Pune Flat 205 Bounded As:-East: Adjacent Flat, West: Adjacent Lift, North: Duct, South: Open Space.

4.Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount : 1. Jalindar R Kadam (Borrower)2. Sulochna Rajaram Kadam (Co-Borrower)

Sindhu Nagar, Lig Sec No 25, Block No 31/7, Nigdi Pradhikaran, Nigdi Pune 411044 LAN: LPUNLAP0000057401 & LPUNLAP0000038909 Loan Agreement Dates - 1st Feb 2018 And 1 Sep 2018

Loan Amount: Rs.15,20,000 /- (Rupees Fifteen Lakhs Twenty Thousand Only) And Rs. 10,00,000/- (Rupees Ten Lakhs Only) To The Addressee No.1 (The "Borrower") **Demand Notice Date:** 06.05.202 Amount Due: Rs. 16,87,558.34/- (Rupees Sixteen Lakhs Eighty Seven Thousand Five Hundred and Fifty Eight Paisa Only) and Rs. 11,16,939.60 /- (Rupees Eleven Lakhs Sixteen Thousand Nine Hundred and Thirty Nine and

Details of the Secured Asset: All That Peice And Parcel Of The Property Bearing Flat No 10 On First Floor Admeasuring Area 610 Sq.Fts, 56.69 Sq.Mtrs, Built Up In The Building Named As "Shivsundar Co-Operative Housing Society Limited Constructed On Plot No Rh- 141, G-Block, Shahu Nagar, Midc, Chinchwad, Pune 19 And Having Pcmc Property Milkat No 02/07/01317 Situated At Village Akurdi And Within The Local Limits Of Pimpri Chinchwad Municipal Corporation And Within The Jurisdiction Of Sub Registrar Haveli Pune Bounded As:- East: Society Road, West: Entrance Passage.

North: Flat. South: Flat. 5.Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount:

I. Sachin Kaluram Javalkar (Borrower)2. Deepak Kaluram Jawalkar, (Co-Borrower) B. Kaluram Dnyaneshwar Jawalkar, (Co-Borrower)4. Santosh Kaluram Jawalkar (Co-Borrower) Bhondve Wadi, Javalkar Mala, Near Z.P School, At Post AlandiMhatobachi, Tal Haveli, Alandi Chorachi, Pune 412201 LAN: LPUNLAP0000048455 Loan Agreement Date: 30th -May-2018 Demand Notice Date: 07.04.2021 Loan Amount: Rs. 3050000/- (Rupees Thirty Lakhs Fifty Thousand Only)

Amount Due: Rs. 33,67,916.65/- (Rupees Thirty Three Lakhs Sixty Seven Thousand Nine Hundred and Sixteen and Sixty Five Paisa Only) Possession Date: 25.08.2021 Details of the Secured Asset: All That Consisting Of Shop No.6 Admeasuring 400 Sq.Ft,On Ground Floor In The Building

No.D1, In The Society Know As Pleasant Parkno.1 Cooperative Housing Society Limited, Constructed On Land Bearing Survey No.21, Hissa No.1, Situated At Wanowrie, Taluka Haveli, Dist-Pune-411040

6.Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount:

1. Mohammedadyusuf Shaikh (Borrower)2. Sajida Yusuf Shaikh (Co-Borrower)

Sareen Classic Society, Flat No 203, 2nd Floor, S R No 8a, Near Kamaldeep Park, Kondhwa Khurd, Pune 411048 Loan Agreement Date: 28th Feb 2018 Demand Notice Date: 02.06.2021 LAN: LPUNLAP0000041531 **Loan Amount: Rs 16,50,000/-** (Rupees Sixteen Lakhs Fifty Thousand Only) Amount Due: Rs. 17,17,668.69/- (Rupees Seventeen Lakhs Seventeen Thousand Six Hundred and Sixty Eight and

Possession Date: 25.08.2021 Sixty Nine Paisa Only) Details of the Secured Asset: All That Peice And Parcel Of The Property Bearing Flat/Shop No 11, Total Admeasuring 12.5 Sq. Mtrs, Build Up Area On Ground Floor Plus Loft Admeasuring 6.50 Sq. Mtr In The Building Known As Hindustan Royal A Schedule A Property I.E. Survey No 37, Hissa No. 8, Admeasuring 2800 Sq, Mtrs, Of Village Kondhwa Khurd, Situate Within The Registration District Pune Sub Registration District Tal. Haveli Limits Of Pune Municiapl Corporation And The Property

Bearing Pune 411048 Bounded As:-East: Passage, West: Internal Road, North: Shop No. 10, South: Shop No 12. 7. Name and Address of the Borrower. Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount: 1. Nasir Daulat Baig (Borrower) 2. Faruk D Baig (Co-Borrower) 3. Salma Nasir Baig (Co-Borrower) Flat No 5, 3rd Floor, C.T.S. No. 1005, Ravivar Peth, Satranjiwala Chowk, Jamat Khana, Laxmi Road, Pune 411002 LAN: LPUNLAP0000051524 Loan Agreement Date: 9th July 2018 Demand Notice Date: 09.06.2021

Loan Amount: Rs. 15,50,000/- (Rupees Fifteen Lakhs Fifty Thousand Only) Amount Due: Rs. 16,47,878.48/- (Rupees Sixteen Lakhs Forty Seven Thousand Eight Hundred and Seventy Eight and Forty Eight Paisa Only) Possession Date : 25.08.2021 Details of the Secured Asset: All That Piece And Parcel Of The Property Bearing Flat No 5, Admeasuring 410 Sg. Ft, Or The Third Floor In The Building, Constructed On Land Bearing C.T.S. No 1005, Situated At Ravivar Peth, Taluka Haveli

District Pune. Bounded As:- East: Galli, West: Building, North: Building, South: Staircase/Flat. 8.Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount:

Loan Amount: Rs. 25,36,640/- (Rupees Twenty Five Lakh Thirty Six Thousand Six Hundred And Forty Only)

1. Mr. Sandeep Ambar Sapar (Borrower)2. Mr. Ambar Tipanna Sapar (Co-Borrower) Flat No. A/102, Swagat Envlave S No.8/2/1, Ambegaon Kh, Gawale Wada Pune 411046 LAN: LPUNCPE0000012595 Loan Agreement Date: 31.12.2015 Demand Notice Date: 14.06.2021

Amount Due: Rs. 26,39,804.57/- (Rupees Twenty Six Lakh Thirty Nine Thousand Eight Hundred Four and Paisa Fifty Seven Only) Possession Date: 25.08.2021 Details of the Secured Asset: All That Piece And Parcel Of The Shop/Departmental Store Ds-16 On Ground Floor In The Building Constructed On The Property Described In Schedule A Above Having Salable Built Up Area 14.33 Sg M + 6.68 Sg M (Exiting Loft) I.E., 154.29 Sq Ft + 71.95 Sq Ft (Existing Loft), Property Lying And Being Situated Within The Sub

Registration Dist Taluka Haveli Dist Pune And Within The Limits Of Pune Municipal Corporation Peth Budhwar Bearing City Survey No 83, And Bounded As Under. Bounded As:- East: Shop/Departmental Store No Ds-17, West: Shop/ Departmental Store No Ds-15, North: Passage, South: Open Passage In The Property 83 Budhwar Peth. 9.Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount:

1. Mr. Jaykumar Dhanpal Chougule (Borrower) 2. Ms. Prerna Jaykumar Chougule (Co-Borrower) Flat No 301 3rd Floor Omkar Residence C S No 2100/C/298 E Ward Mahadik Mala Kolhapur 416005 LAN: LKLP0HL0000066325 Loan Amount: Rs. 4544287/- (Rupees Forty Five Lakhs Forty Four Thousand Two Hundred Eighty Seven Only) Amount Due: Rs. 51,49,120.51/- (Rupees Fifty One Lakhs Forty Nine Thousand One Hundred and Twenty and Fifty Possession Date: 23.08.2021

Details of the Secured Asset: All That Part And Parcel Of Land Bearing Flat No 601, Admeasuring 134.84 Sq.Mtrs.Sixth Floor, Shri Shriheights, Plot No 1, Area 471.50 Sq. Mtrs, R S No 251, Hissa No. 5 And 6, E Ward Mukata Sainik Vasahat Kolhapur 416005 Bounded As: North: Side Margin, South: Open Space, East: Side Margin, West: Side Margin. 10.Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount: 1. Sachin Manohar Gangan (Borrower) 2. Manisha Manohar Gangan (Co-Borrower)

Rs No 1010/1, Flat No 23, Sai Malhar Residency, Sane Guruji Vasahat, Radhanagri Road, Behind Kedarling Bekary, Kolhapur LAN: LKLP0HL0000060023 Loan Agreement Date: 29th Sep 2018 Demand Notice Date: 11.05.2021 Loan Amount: Rs. 81,33,765/- (Rupees Eighty One Lakhs Thirty Three Thousand Seven Hundred And Sixty Five Only) Amount Due: Rs. 85,02,485.13/- (Rupees Eighty- Five Lakhs Two Thousand Four Hundred and Eighty Five and Thirteen Paisa Only) Possession Date: 23.08.2021

Details of the Secured Asset: All That Peice And Parcel Of The Property Bearing C.T.S No 1329 Admeasuring 69.00 Sq.Mtrs Along With Construction Thereon Situated On B Ward, Mangalwar Peth, Tal Karveer, District Kolhapur, Within The Limits Of Kolhapur Municipal Corporation. Bounded As:- East: C.S. No. 1330/And Property Of Kulkarni, West: C.S. No. 1370 Property Of Dr. Kulkarni, North: Road, South: Out Of C.S. 1329, 69 Sq.Ft Area

Schedule - 'A' Of The Property-2: All That Piece And Parcel Of The Property Bearing C.T.S No 1330 Admeasuring 41.8 Sq. Mtrs Along With Construction Of 58.77 Sq. Mtrs Along With Construction Thereon Situated On B Ward, Tal Karveer, Dist Kolhapur. Within The Limits Of Kolhapur Municipal Corporation Bounded As: East: C.S No 1331/B, West: C.S. No 1329/B North: Road, South: C.S. No 1330/A, B Ward.

Sd/- Authorized Officer Place: Pune, Kolhapur financiale: 27,08.2021 For Edelweiss Housing Finance Limited

BARODA GUJARAT GRAMIN BANK Regional Office, Surat

POSSESSION NOTICE (For Immovable property Only)

Whereas, The undersigned being the authorized officer of the Baroda Gujarat Gramin Bank, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Ordinance Act, 2002 (Ord. 3 of 2002) and in exercise of powers confirmed under Section 13(12) read with rule 8 of the security interest (Enforcement) rules, 2002 issued of demand notice and calling upon the borrowers to repay the Amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower/mortgagors having failed to repay the amount. Notice is hereby given to the borrower/ mortgagors and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Ordinance Act read with rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Baroda Gujarat Gramin Bank. Details are as under.

Name of Branch	Name of Borrowers	Date of Demand Notice	Outstanding as on 11-05-2021	Date of Symbolic Possession	Description of Properties All the pieces & Parcel
Samni	Mr. Hitendrasinh Laxmansinh Raj & Sanjaysinh Laxmansinh Raj	11-05-2021	(Inclusive of interest upto 11-05-2021) Rs.7,95,783 +futher interest from 16-05-2021 +charges	21-08-2021	All pleces and parcel of the secured assets bearing Serial No.26, Gram Panchayat property No. 23, Udesang vari street, admeasuring area 111.52 sq. mtrs., moje village - Tanchha, Ta. Amod, Dist Bharuch, along with construction thereon, in the name of Mr. Hitendrasinh Laxmansinh Raj. Bounded by, North: Gabhan of Maniben Madhavsinh & Amratben Laxmansinh Raj South: House of Chandrasinh Gulabsinh Raj East: Open Land after house of Jaydeepsinh Ranjitsinh, West: Street of Chandubha Raj
Date : 25	.08.2021			Aut	(N B Vora) horised Officer & Chief Manager,

SBFC

Name Of The Borrower /

Address & Name of Trust

Place : Surat

SBFC Finance Private Limited

Baroda Gujarat Gramin Bank, Bharuch Branch

Description of Secured Assets

(erstwhile Small Business Fincredit India Private Limited Registered Office: - Unit No. 103, First Floor, C&B Square, Sangam Complex, Village Chakala, Andheri- Kurla Road, Andheri (East), Mumbai-400059.

DEMAND NOTICE

Whereas the borrowers/co-borrowers mentioned hereunder had availed the financial assistance from Dewan Housing Finance Corporation Limited: ("DHFL"). Pursuant to the Deed of Assignment dated 14th June 2019, DHFL transferred and assigned the financial assets and other rights in favour of the Securitisation Trust, Subsequently, the Securitisation Trust appointed SBFC Finance Private Limited to do all such acts including enforcement of underlying securities. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/mortgagors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset on the respective dates mentioned hereunder, as per guidelines of Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below, calling upon the following borrowers /mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc. until the date of payment within 60 days from the date of receipt of notices. The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about the same.

Loan and

outstanding amount

Date of

Notice & NPA

Muuress & Name of Trust	House a HI A	outstanding aniount	Annual Control of the
Vinaykumar Arvindbhai Raval, Brijalben Vinaykumar Raval, Labhdi Row House Society Vikram Road Kansa Na Visnagar Kansa Mehsana ,MEHSANA, GUJARAT384001. Trust Name: SBFC HL Trust June 2019	Notice Date: 8th June 2021 NPA date: 31st Mar 2021	Loan Account No. 03100014594DH (PR00681446) Loan Amount: Rs. 1229625/- (Rupees Twelve Lakh(s) Twenty Nine Thousand Six Hundred Twenty Five Only) Outstanding amount: Rs. 1369758/- (Rupees Thirteen Lakh(s) Sixty Nine Thousand Seven Hundred Fifty Eight Only) as on 1st June 2021	All the piece and parcel of property bearing Plot No.20 admeasuring 51.20 sq. mtrs. known as Labdhi Row House developed on land bearing revenue survey no. 383 paiki 2 situated at Village Kansa, Taluka Visnagar, District Mehsana, GUJARAT -384001.
1. Hirenkumar Kalidas Parekh, 2. Kalidas Shivram Nayee, 3. Manjulaben Kalidas Nayi, M-203, Vrundavan Vihar, Opp Raf Camp, 200 Feet, S P Ring Road, Vastral, Ahmedabad, AHMEDABAD, GUJARAT - 382418. Trust Name: SBFC HL Trust June 2019	Notice Date: 8th June 2021 NPA date: 31st Mar 2021	Loan Account No. 03100014053DH (PR00681392) Loan Amount: Rs. 1147254/- (Rupees Eleven Lakh(s) Forty Seven Thousand Two Hundred Fifty Four Only) Outstanding amount: Rs. 1163273/- (Rupees Eleven Lakh(s) Sixty Three Thousand Two Hundred Seventy Three Only) as on 1st June 2021	All the piece and parcel of property bearing Flat No. M - 203, Vrundavan Vihar, Nr S P Ring Road, Vastral, Bs. Blue Irisc AHMEDABAD, GUJARAT - 382418.
Aneet Omnarayan Rai, Suman Anit, Plot No 182 Ambika Nagar Baroi Road Mundra Kachchh MUNDRAGUJARAT370421. Trust Name: SBFC HL Trust June 2019	Notice Date: 8th June 2021 NPA date: 31st Mar 2021	Loan Account No. 27700000599DH (PR00692413) Loan Amount: Rs. 714250/- (Rupees Seven Lakh(s) Fourteen Thousand Two Hundred Fifty Only) Outstanding amount: Rs. 781361/- (Rupees Seven Lakh(s) Eighty One Thousand Three Hundred Sixty One Only) as on 1st June 2021	All the piece and parcel of property bearing Plot No197, Sub Plot No 197 /A paiki North Part admeasuring 38.75 Sq. Mtrs. On Revenue Survey No.189/2 situated at Ambika Nagar, Village Baroi, Taluka Mundra, District Kutch, GUJARAT- 370421 and bounded as under North- Plot No. 198, South- Sub Plot No. 197/B, East- Adjoining R.S.No. 188, West- Internal Road.
Jigarkumar Nayanbhai Pandya, Renukaben N Pandya, 1181, Rayalji Ni Khadki Ode, Anand, Near Ravalji Ni Khadki Kheda, GUJARAT - 388215. Trust Name: SBFC HL Trust June 2019	Notice Date: 8th June 2021 NPA date: 31st Mar 2021	Loan Account No. 01800008632DH (PR00680418) Loan Amount: Rs. 1952935/- (Rupees Nineteen Lakh(s) Fifty Two Thousand Nine Hundred Thirty Five Only) Outstanding amount: Rs. 2063211/- (Rupees Twenty Lakh(s) Sixty Three Thousand Two Hundred Eleven Only) as on 7th June 2021	All that piece and parcel of immovable property being City Survey No 2479, admeasuring land area 79.79 square meter situated at 1181, Rayalji Ni Khadki, Mouje Ode, of Anand Taluka in the Registration District of Anand, Sub District Anand, Bounded as under: East-Property of C.S. No 2480, West-Road, North-Property of C.S. No 2482.

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers, to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of the SARFAESI Act and the applicable Rules thereunder. Please note that under Section 13 (13) of the SARFAESI Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his

Place: Gujarat Dated: 27th August 2021

secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor. Sd/- (Joyal Nadar) Authorized Officer SBFC Finance Private Limited

PUBLIC NOTICE

General public is hereby informed that our client, M/s. Muthoot Finance Ltd. (GSTIN 32AABCT0343B1Z7), Registered Office: 2nd Floor, Muthoot Chambers, Banerji Road, Kochi-682018, Kerala, India, CIN: L65910KL1997PLC011300, Ph.: +91 484-2396478, 2394712, Fax: +91 484-2396506, mails@muthootgroup.com, www.muthootfinance.com is conducting Auction of ornaments (NPA accounts for the period up to 30.06.2020 & Spurious/Low quality accounts for the period up to 31.03.2021), pledged in its favour, by the defaulting Borrowers, as detailed hereunder. All those interested may participate. First Auction Date: 04.09.2021

Valsad-Gujarat: MAL-2234, MGL-3091, MSL-24964, 24968, MUL-130, 3161, 3286, 3375, 4352, 4391, 4542, 4881, 4966, 5105, 5170, 5173, 5202, 5266, 5305, 5307, 5389, 5443, 5510, 5560, 5599, 6147, 6263, 6405, 6414, 6488

6672, 6677, 6681, 6701, 6820, 6874, 7051, 7096, 7264, 7343, 7398, 7461, 7495, 7618, 7682, 7920, 8017, 8068, 8088, 8154, 8221, 8267, 8607, 9034, 9063, 9512, 9629, 9734, 9840, 9847, 10044, 10054, 10289, 10354, 10396 10410, 10430, 10470, 10476, 10595, 10653, 10686, 10688, 10752, 10759, 10914, 10920, 10925, 11012, 11016, 11032, 11081, 11110, 11122, 11168, 11169, 11179, 11208, 11237, 11306, 11347, 11542, 11576, 11685, 11698 11711, 11732, 11738, 11745, 11814, 11877, 11880, 11932, 11933, 11941, 11946, 11952, 11953, 12007, 12018, 12026, 12031, 12047, 12086, 12090, 12098, 12117, 12118, 12120, 12126, 12142, 12149, 12151, 12182, 12186, 12203, 12186, 12203, 12186, 12186, 12203, 12186, 12203, 12186, 121 MWS-481, 501, 528, 539, 677, 832, 1111, 1643, Vapi-Gujarat: MUL-1285, 1593, 1860, 1945, 1964, 2021, 2136, 2167, 2264, 2278, 2286, 2395, 2407, 2435, 2493, 2502, 2587, 2588, 2589, 2590, 2594, 2598, 2615, 2622, 2644 2645, 2646, 2653, MWS-325, 1162, 1174, 1374, 1474, 1710, 1929, 1967, 2469, 2482, 2621, 2790, 2909, 3273, 4088, Vapi-Gunjan Road: MAL-1486, 2082, MDL-29, MSL-14767, MUL-1606, 1607, 1698, 1738, 1801, 1808, 1843, 1844, 1959, 2045, 2112, 2179, 2180, 2209, 2348, 2365, 2366, 2395, 2478, 2483, 2567, 2576, 2583, 2635, 2636, 2637, 2718, 2783, 2831, 2848, 2862, 2863, 2865, 2886, 2920, 2958, 3054, 3056, 3084, 3085, 3099, 3153, 3175, 3183, 3195, 3232, 3303, 3361, 3382, 3438, 3449, 3456, 3460, 3471, 3472, 3474, 3504, 3516, 3518, 3520, 3525, 3542, 3547, 3551, 3555, 3556, 3560, 3562, 3566, 3567, 3581, 3582, MWS-556, 694, 1394, 1798, 1960, 1987 2086, 2186, 2200, 2266, 2333, 2504, 2518, 2674, 2733, 2826, 2843, 3291, 3312, 3319, 3512, 3539, 3687, 3739, 3820, 3899, 3940, 3988, 4078, 4674, 4703, 4742, 4942, 5150, 5152, 5166, 5316, 5377, 5671, 6374, 6392, 6420, 6561, 6757, 6851, 7114, 7159, Valsad-Jalaram Temple Road: MUL-1268, 1424, 1623, 2759, 2897, 3100, 3287, 3300, 3308, 3381, 3420, 3510, 3616, 3630, 3790, 3791, 3816, 3848, 4025, 4026, 4029, MWS-65, Vapi-Imran Nagar: MUL-1559, 1990, 2010, 2262, 2345, 2383, 2425, 2537, 2649, 2732, 2783, 2801, 2807, 2867, 2896, 2902, 2920, 3041, 3072, 3082, 3084, 3101, 3139, 3141, 3157, 3203, 3209, 3227, 3228, 3229, 3230, 3241, 3242, 3261, 3268, 3261, 3268, 3261, 3268, 3261, 3268, 3261, 3268, 3261, 3268, 3261, 3268, 32 3290, 3291, 3320, 3339, 3429, 3432, 3505, 3513, 3523, 3537, 3617, 3621, 3623, 3628, 3633, MWS-54, 88, 172, 186, 201, 259, 268, 465, 535, 592, 599, 662, 865, 898, 1054, 1153, 1239, 1576, 1669, 1685, 1814, 1828, 1902 2414, 2458, Umargam (GU): MAL-2562, 2633, 2639, 3534, 3578, 3579, MSL-10595, 10721, 10741, MUL-1451, 1603, 2083, 2104, 2217, 2376, 2488, 2570, 2601, 2669, 2670, 2909, 3070, 3173, 3210, 3257, 3276, 3324, 3379, 3448, 3479, 3482, 3538, 3764, 3821, 3862, 4053, 4074, 4132, 4189, 4242, 4307, 4328, 4332, 4338, 4357, 4529, 4540, 4559, 4588, 4645, 4654, 4741, 4748, 4751, 4775, 4942, 4963, 4973, 4980, 5011, 5032, 5104, 5114, 5125, 5127, 5138, 5143, 5163, 5184, 5202, 5208, 5234, 5383, 5416, 5448, 5453, 5457, 5470, 5479, 5505, 5547, 5558, 5570, 5599, 5600, 5614, 5627, 5631, 5632, 5633, 5641, 5646, 5647, 5656, 5657, 5670, 5675, 5676, 5677, 5680, 5692, 5700, 5707, 5712, 5716, MWS-88, 347, 382, 522, 787, 808, 821, 849, 904, 959, 1128, 1130, 1253, 1292, 1372, 1550, 1715, 1839, 1895, 1898, 1980, 2095, 2946, 3304, 3340, 3384, 3580, 3643, 3712, Dharampur (GU): MUL-1628, 1824, 1855, 1942, 1945, 1972, 2091, 2177, 2324, 2327, 2358, 2419, 2444, 2456, 2511, 2541, 2546, 2662, 2677, 2711, 2713, 2742, 2897, 2918, 2921, 3018, 3159, 3349, 3354, 3434, 3519, 3625, 3662, 3680, 3695, 3717, 3800, 3802, 3838, 3850, 3883, 3886, 3896, 3897, 3918, 3934, 3957, 3961, 3975, 4003, 4027, 4028, 4034, 4172, 4174, 4184, 4187, 4196, 4214, 4244, 4274, 4308, 4325, 4381, 4419, 4433, 4437, 4466, 4470, 4502, 4515, 4535, 4545, 4556, 4592, 4600, 4603, 4607, 4622, 4640, 4650, 4665, 4670, 4679, 4684, 4688, RGL-49, 237, Vapi-Chanod: MAL-807, 1135, 1222, MSL-4307, 5005, MUL-1145, 1352, 1412, 1480, 1618, 1670, 1700, 1811, 1813, 1854, 1915, 1932, 2032, 2095, 2207, 2232, 2237, 2383, 2431, 2454, 2460, 2498, 2549, 2561, 2649, 2650, 2652, 2664, 2678, 2721, 2745, 2763, 2802, 2809, 2811, 2816, 2825, 2840, 2845, 2848, MWS-390, 627, 758, 807, 832, 870, 948, 989, 1010, 1173, 1192, 1220, 1286, 1325, 1344, 1376, 1408, 1551, 1569, 1625, 1797, 1935, 1943, 1969, 2167, 2171, 2271, 2273, 2394, 2413, 2558, 2724, 2995, 3094, 3132, 3163, 3352, 3365, Pardi (GU): MAL-709, MSL-374, MUL-1222, 1859, 1991, 2345, 2378, 2395, 2526, 2575, 2593, 2727, 2777, 2985, 3088, 3256, 3458, 3498, 3529, 3660, 3667, 3778, 4367, 4512, 4571, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4730, 4766, 4997, 5259, 5277, 5302, 5311, 5313, 5370, 5471, 4594, 4760, 5476, 5514, 5518, 5527, 5607, 5736, 5743, 5788, 5881, 5961, 5978, 6013, 6020, 6060, 6069, 6071, 6077, 6085, 6111, 6115, 6138, 6143, 6196, 6197, 6198, 6199, 6233, 6251, 6285, 6301, 6311, 6350, MWS-228, 449, 541, 623, 674, 766, 771

Spurious & Low Quality: Valsad-Gujarat: MUL-6357, MWS-1205

Second Auction Date: 06.09.2021, Auction Centre: First Floor, Premises No. 1 & 2, Shanti Complex, Near Reliance Mall, Gunjan Road, GIDC, Vapi-396191 First Auction Date: 11.09.2021

Baruch-Gujarat: MAL-897, 977, 1128, 1284, 1285, 1854, 1873, MSL-12917, 12921, 13012, 13028, 13109, MUL-906, 962, 1033, 1060, 1428, 1500, 1541, 1599, 1689, 1727, 1781, 1833, 1929, 1952, 2083, 2101, 2151, 2160, 2176, 2183, 2224, 2281, 2284, 2310, 2329, 2351, 2363, 2375, 2394, 2424, 2432, 2450, 2475, 2476, 2483, 2484, 2490, MWS-206, 226, 381, 444, 466, 553, 590, 640, 674, 733, 744, 745, 779, 808, 831, 832, 906, 922, 1035, 1073, 1078, 1128, 1184, 1191, 1192, 1247, 1275, 1296, 1320, 1326, 1332, 1386, 1387, 1430, 1690, 1814, 1821, 1919, 2081, 2134, 2145, 2207, 2321, 2333, 2338, 2375, 2847, 3099, 3223, 3273, 3306, 3327, Ankleshwar: MAL-1009, 1195, 1195, 1196, 1197, 1198, 11 1743, MSL-10551, 10937, 11052, MUL-509, 686, 1047, 1270, 1408, 1432, 1450, 1465, 1545, 1550, 1630, 1825, 1829, 1862, 1871, 1885, 1895, 1896, 1930, 1973, 2182, 2210, 2447, 2478, 2674, 2721, 2877, 2878, 2888, 2889, 779, 816, 831, 857, 909, 910, 913, 1128, 1186, 1256, 1273, 1327, 1352, 1501, 1504, 1585, 1730, 1740, 2073, 2077, 2146, 2159, 2181, 2199, 2224, 2230, 2241, 2249, 2411, 2523, 2575, 2590, 2632, 2722, 2762, 2794, 2795, 2942, 29 2983, 3017, 3158, 3213, 3214, 3215, 3216, 3217, 3328, 3345, 3380, 3512, 3583, 4192, Bharuch-Link Road: MAL-1598, MSL-7557, MUL-1239, 1318, 1332, 1424, 1443, 1465, 1466, 1467, 1553, 1598, 1614, 1654, 1738, 1751, 1772, 1866, 2023, 2253, 2279, 2321, 2392, 2399, 2432, 2436, 2451, 2540, 2585, 2612, 2650, 2879, 2942, 3061, 3079, 3152, 3250, 3258, 3313, 3398, 3433, 3463, 3499, 3539, 3574, 3575, 3610, 3640, 3661, 3740, 3764, 3789, 3815, 3820, 3830, 3837, 3842, 3876, 4035, 4066, 4083, 4084, 4097, 4101, 4106, 4171, 4176, 4212, 4213, 4240, 4258, 4272, 4273, 4274, 4286, 4312, 4313, 4318, 4320, MWS-26, 101, 109, 120, 209, 225, 251, 280, 405, 409, 435, 444, 469, 558, 638, 702, 741, 928, 985, 1148, 1343, 1345, 1412, 1421, 1539, 1554, 1571, 1846, 2178, 2199, 2260, 2466, 2484, 2485, 2724, 2967, 2975, 2999, 3086, 3100, 3115, Ankaleshwar City (GU): MAL-2001, 2033, MSL-5830, 5855, MUL-492, 697, 1168, 1337, 1433, 1642, 1657, 1680, 1792, 1960, 1996, 2020, 2154, 2174, 2395, 2565, 2655, 2755, 2834, 2891, 3142, 3169, 3231, 3253, 3276, 3287, 3334, 3341, 3348, 3462, 3493, 3512, 3538, 3401, 3402, 3403, 3553, 3563, 3564, 3582, 3586, 3595, 3601, 3603, 3604, 3606, 3627, 3646, 3649, 3656, 3675, 3732, 3744, 3749, 3760, 3813, 3814, 3815, 3823, 3834, 3835, 3863, 3905, 3906, 3914, 3915, 3927, 3939, 3946, 3962, 3980, 3981, 4003, 4006, 4034, 4035, MWS-34, 217, 374, 520, 521, 574, 596, 688, 720, 1035, 1088, 1485, 1707, 1717, 1910, 2039, 2177, 2257, 2352, 2394, 2456, 2631, 3189

Spurious & Low Quality: Ankleshwar: MUL-5544, MWS-1212

Second Auction Date: 13.09.2021, Auction Centre: Ground Floor, Shop No. 10 & 11, Silver Srusti Complex, Near Unnati School, Link Road Bharuch, Gujarat-392001 First Auction Date: 18.09.2021

Daman (DD): MAL-770, 2390, MSL-13400, 13676, 13691, 14069, 14216, 14257, 14259, 14316, 14345, 14346, 14474, MUL-322, 607, 697, 792, 877, 905, 918, 986, 1032, 1142, 1288, 1294, 1737, 2031, 2273, 2691, 3238, 3249, 3272, 3586, 3589, 3598, 3740, 3817, 3838, 3860, 3862, 3943, 3965, 4057, 4072, 4132, 4134, 4135, 4161, 4308, 4399, 4484, 4488, 4491, Silvassa (UT): MAL-1250, 1354, 1570, 1597, 2172, 3124, 3237, 3242, MGL-922, MSL-14705, MUL-1559, 2014, 2041, 2105, 2193, 2538, 2702, 2712, 3325, 3432, 3998, 4275, 4284, 4342, 4349, 4520, 4522, 4564, 4665, 4654, 4667, 4668, 4733, 4763, 4773, 4872, 4885, 4995, 5041, 5070, 5095, 5097, 5109, 5129, 5150, 5157, 5161, 5170, 5172, 5180, 5182, 5183, 5185, 5211, 5214, 5229, 5252, 5253, 5270, 5271, 5272, 5273, 5278, 5282, 5291, 5292, 5312, 5315, 5319, 5345, 5346, 5355, 5358, 5360, MWS-316, 833, 894, 1349, 1662, 1802, Silvassa-District Court: MAL-347, 366, 459, 828, 846, 1310, 1347, MDL-119, MSL-4497, 4547, 4570, 4576, 4728, MUL-30, 565, 598, 610, 735, 773, 780, 789, 862, 864, 892, 983, 1129, 1130, 1131, 1259, 1271, 1389, 1534, 1555, 1564, 1632, 1633, 1634, 1746, 1790, 1797, 1929, 1961, 2039, 2232, 2520, 2614, 2734, 2784, 3032, 3040, 3066, 3130, 3170, 3268, 3322, 3347, 3349, 3391, 3392, 3394, 3457, 3471, 3479, 3486, 3497, 3501, 3518, 3520, 3532, 3546, 3549, 3598, 3604, 3607, 3616, 3629, 3633, 3635, 3639

Second Auction Date: 20.09.2021, Auction Centre: Ground Floor, Premises No. 2204/8 & 2204/9 Anuradha Complex, Airport Road, Mashal Chowk, Nani Daman-396210 First Auction Date: 24.09.2021

Navsari-Gujarat: MAL-1903, MSL-12197, 12290, MUL-2395, 2779, 3002, 3223, 3917, 4307, 4421, 4422, 4445, 4463, 4474, 4525, 4549, 4739, 4775, 4796, 4815, 4825, 4926, 4943, 4945, 4946, 4952, 4953, 4963, 4988, 4990, 5041, 5070, 5071, 5076, 5094, 5099, 5118, 5130, 5135, 5136, 5141, MWS-740, RGL-90, 611, Bilimora-(Navari): MUL-729, 754, 781, 881, 1212, 1672, 2490, 2495, 2561, 2825, 2867, 2868, 2871, 2872, 2873, 2916, 2932, 2954, 2957, 2968, 2969, 2970, 2972, 2973, 2977, 2978, 2979, Chikli (GU): MAL-984, 1686, 2044, MSL-8887, MUL-408, 1303, 1636, 1686, 2037, 2108, 2354, 2397, 2549, 2599, 2806, 2825, 2886, 2972, 3029, 3034, 3108, 3189, 3197, 3363, 3395, 3557, 3694, 4034, 4201, 4274, 4284, 4456, 4691, 4715, 4750, 5000, 5139, 5478, 5567, 5700, 5862, 5911, 6187, 6406, 6662, 6663, 6841, 7011, 7085, 7124, 7167, 7238, 7370, 7397, 7464, 7508, 7599, 7610, 7623, 7901, 7948, 7950, 7961, 7993, 8100, 8101, 8230, 8238, 8340, 8399, 8420, 8436, 8452, 8653, 8697, 8698, 8768, 8798, 8807, 8945, 8959, 8962, 9029, 9048, 9054, 9119, 9120, 9123, 9163, 9174, 9207, 9251, 9288, 9322, 933, 934, 93544, 9354, 9354, 9354, 9354, 9354, 9354, 9354, 9354, 9354, 9354, 93 9324, 9325, 9328, 9353, 9363, 9364, 9377, 9401, 9414, 9415, 9430, 9434, 9435, 9436, 9437, 9440, 9442, 9443, 9444, 9447, 9448, 9457, RGL-87, 442, 458, 606, 686, Navasari-Technical School Road: MAL-1678, MUL-1079, 1202, 1203, 1350, 1489, 1802, 1829, 1883, 2084, 2091, 2139, 2188, 2899, 3217, 3335, 3401, 3568, 3831, 4086, 4277, 4665, 4832, 4966, 5058, 5362, 5455, 5456, 5641, 5727, 5754, 5798, 5827, 5955, 6035, 6048, 6095, 6133, 6181, 6267, 6279, 6298, 6332, 6383, 6416, 6484, 6489, 6490, 6494

Second Auction Date: 25.09.2021, Auction Centre: First Floor, Laxmi Cinemagic Building, Karwar Road, Near Phuwara Station Road, Navsari, Gujarat-396445

The auctions in respect of the loan accounts shown under the branch head will be conducted at the respective branches. However, please note that in case the auction does not get completed on the given date(s), then in that event the auction in respect thereto shall be conducted/continued on Second Auction date at given auction centre, and

further in case the said ornaments are still not successfully auctioned on these dates then such auction shall be continued on subsequent days thereafter, at this same venue. No further notices shall be issued in this respect.

Kohli & Sobti, Advocates, A 59A, First Floor, Lajpat Nagar-II, New Delhi - 110024

Note: Customers can release their pledged ornaments before the scheduled auction date, against payment of dues of our client. Customer can also contact Email ID: auctiondelhi@muthootgroup.com or

Call at 7834886464, 7994452461.

Amal Ltd NOTICE

310 B. Veer Savarkar Marg, Dadar (West), Mumbai 400028, Maharashtra, India amal@amal.co.in 1 (+91 22) 39876000 1 www.amal.co.in CIN: L24100MH1974PLC017594

NOTICE is hereby given that the 47th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, September 24, 2021 at 10:00 am through video conferencing I other audio visual means (VC), in accordance with applicable provisions of the Companies Act, 2013 and in compliance with the procedure prescribed in circular number 20/2020 dated May 05, 2020 read with circular number 14/2020 dated April 08, 2020, circular number 17/2020 dated April 13, 2020 and circular number 2/2021 dated January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs and circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with circular number SEBI/

TAKE FURTHER NOTICE THAT pursuant to Section 91 of the Companies Act, 2013. the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from September 11, 2021 to September 17, 2021 (both days inclusive) for the purpose of determining eligibility of Members to receive dividend for the year ended on March 31,

HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, issued by the Securities and

The Company is pleased to provide to the Members facility to attend AGM through VC, exercise their right to vote at the AGM by electronic means and the business will be ransacted through remote e-voting prior to and during the AGM. The Members holding

shares as on September 17, 2021, including those who will not receive electronic copy of the Annual Report due to non-availability of their e-mail address with the Company can

exercise their right to vote by following the instructions that will be given in the AGM Notice. The Members who have not registered their e-mail addresses with the Company are requested to register them with the Company to receive e-communication from the Company, For registering e-mail address, the Members are requested follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, folio number,

mobile number, e-mail address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested PAN and Aadhar card through e-mail on sec@amal.co.in Members holding shares in dematerialised mode are requested to provide name, Depository participant ID and Client ID, mobile number, e-mail address, scanned copies of self-attested client master or Consolidated Account statement through e-

mail on sec@amal.co.in Electronic copy of the annual report for 2020-2021 including the Notice that includes the process and manner of attending the AGM through VC and e-voting will be sent in due course to all the Members whose e-mail addresses are registered with the Company depository participants. The annual report will also be available for downloading on the website of the Company (www.amal.co.in) and stock exchange (www.bseindia.com). For Amal Ltd

August 26, 2021

(10)

Company Secretary

(A T Mankodi)

AKSH OPTIFIBRE LIMITED CIN: L24305RJ1986PLC016132 Regd. Office: F-1080, RIICO Industrial Area, Phase -III. Bhiwadi -301019, Raiasthan

Tel: No. 011-49991700, Fax No. 011-49991800 E-mail: investor.relations@akshoptifibre.com, Website: www.akshoptifibre.com Information regarding 34th Annual General Meeting to be held through Video Conferencing/Other Audio Visual Means

Corporate Office: A-32, 2nd Floor, Mohan Co-operative Industrial Estate,

Mathura Road, New Delhi- 110044

The 34th Annual General Meeting ("AGM") of the members of Aksh Optifibre Limited ("the Company") will be held on 11:30 A.M. on Tuesday, September 28, 2021, through video conferencing("VC") / other audio visual means ("OVAM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, and various other circulars related thereto (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/ P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("the SEBI Circulars"), to transact the business as set out in the notice of AGM.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for financial year 2020-21 will be sent only through email to those members whose email addresses are registered with the Company Depository Participant(s). The said documents will also be available on the website of the Company at www.akshoptifibre.com, the website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the Company's RTAe-voting website at https://evoting.kfintech.com. The Company is providing to its members a facility to exercise their right to vote on

resolutions proposed to be considered at the AGM by electronic means ("E-voting") and the business set out in the Notice of AGM may be transacted through E-Voting. The Company has engaged KFin to provide the facility of remote E-voting and facility of E-voting to the members participating in the AGM through VC/OAVM. The Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through KFin e-Voting System. The process and manner of remote E-voting, attending the AGM through VC/ OAVM and E-voting during AGM, for members holding shares in demat form or physical form and for the members who have not registered their email address, has been provided A member whose email address is not registered with the Company/ Depository Participant(s)

and who wish to receive through email, the notice of AGM and Annual Report 2020-2021 and obtain User ID and password to participate in the AGM through VC/OAVM and vote through E-voting system in the AGM or through remote E-voting can get his/her/its email address registered by following the procedure mentioned below: For Members holding shares in physical form, please send scan copy of a signed

- request letter mentioning your folio number, complete address, email address to be registered along with scanned self-attested copy of the PAN and any document (such as Driving License, Passport, Bank Statement, AADHAR) supporting the registered address of the Member, by email to einward.ris@kfintech.com.
- For the Members holding shares in demat form, please update your email address through your respective Depository Participant/s. Members who have not registered their e-mail address and, therefore, are not able to
- receive the Annual Report, Notice of e-AGM and e-Voting instructions, may temporarily get their email address and mobile number registered with the Company's RTA, KFinTech by accessing the link https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/ mobileemailreg.aspx

Place: New Delhi

Date: August 26, 2021

for Aksh Optifibre Limited

Gauray Mehta

Chief-Corporate Affairs & Company Secretary

टाणे पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या

बदल्या ठाणे, दि. २६, (प्रतिनिधी) : ठाणे पोलीस दलात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या बदल्या होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी राज्य शासनाने ठाणे पोलीस दलातील तीन अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या राज्यात इतरत्र बदल्या केल्या आहेत. त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे आणि आर. एल. पोकळे यांची नियुक्ती केली आहे. एका जागेवर मात्र अद्यापही नियुक्ती केली नसून त्या जागेसाठी पोलीस दलात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. सोमवारी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांचा आदेश काढला. त्यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयातील पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ए. डी. कुंभारे यांची नागपूर येथे राज्य राखीव दलाच्या उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आर. एल. पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय ऐनपुरे यांची पुणे येथील बिनतारी संदेश उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. या रिक्त पदावर पुणे शहर गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलीस

आहें. रिक्त जागेवर कुणाची वर्णी? ठाणे पोलिसांच्या

आयुक्त अशोक

करण्यात आली

आहे. मोराळे यांनी

यापूर्वी ठाणे पोलीस

दलात परिमंडळ

एकचे उपायुक्त

म्हणून काम केले

आहे. पूर्व प्रादेशिक

विभागाचे अतिरिक्त

पोलीस आयुक्त

दत्ता कराळे यांची

आयुक्तपदी झाली

नियुक्ती सोलापूरच्या

मोराळे यांची नियुक्ती

पूर्व प्रादेशिक विभागामध्ये कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ ही शहरे येतात. मोठी लोकवस्ती असलेला हा विभाग पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या क्षेत्राचा कार्यभार अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांच्याकडे होता. मात्र, त्यांची सोलापूर आयुक्तपदी बदली झाल्याने ही जागा आता रिक्त झाली आहे. या ठिकाणी कोणाचीही वर्णी लागलेली नाही. या रिक्त जागेवर वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुक वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू

असल्याची चर्चा आहे.

जाहीर नोटीस याद्धारे कळविण्यात येते कि, कै. दिनकर धालू गावडे राहणार, रूम नं. २, गुरुमुख सिंग चाळ, प्रेम नगर, आय ब्लॉक साईड, जोगेश्वरी पूर्व, मुंबई

हे गिरणीकामगार दिलांक १०/०५/१९९९ रोजी ह निर्णावाममार दिनाक १०/०५/१९९९ राजा भयत झाते. व माझी आई कै. प्रतिभा दिनकर भावडे यांची मृत्यू दिनांक २५/०३/२००० यांच्या मृत्यू पश्चात त्यांना पुढे नमूद्र केल्याप्रमाणे कायदेशीरवारसं आहेत. १)जितेंद्र दिनकर गावडे - वय ५० -मुलगा

२)श्यामदिनकरगावडे - वय ४८ - मुलगा ३)श्रीरामदिनकरगावडे - वय ४७ - मुलगा उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ती पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन / बँक ठेवी / प्रॉव्हिडंड फ़ंड, म्हाडामार्फत् देणेत येणाऱ्या निवासी गाळ्याचा लाभ मिळणेकरीता वारस या नात्याने वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांच्याकडे केला आहे.

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असत्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादा भाई नौरोजी रोड, अंधेरी (प) मुंबई ४०००५८ यांच्याकडे तेखी पुरान्यासह नोटीस प्राप्त यांच्याकडे तेखी पुरान्यासह नोटीस प्राप्त झात्यापासून ७ दिवसात संपर्क साधावा, अन्यथा प्रकरणी आँक्षेप नाही असे समजून निर्णय घेण्यात

जितेंट दिनका गावडे रुम नं. २, गुरुमुख सिंग चाळ, प्रेम नगर, आय ब्लॉक साईड, जोगेश्वरी पूर्व, मुंबई ४०००६०

PUBLIC NOTICE

original Share Certificate No.1 of five fully paid up shares of Rs.50/- bearing distinctive Nos. from 01 to 05 (both inclusive) standing in the names of MR. VINAYKUMAR LAXMIDAS HAMLAI & MRS. URMILA VINAYKUMAR HAMLAI, in respect of Flat No.G/1 on Ground Floor in the building known as ADITI 1 CO-OP. HSG. SOC. LTD., situated at Mathuradas Road Extension, Hemukalani Road, Near Dhanamal High School, Kandivali (West), Mumbai 400 067, is lost/misplaced.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands in or against the original Share Certificate No.1 by way of loss. mortgage, charge, trust, lien, possession, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No. 14, Akruti Apartments, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067, within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned

> (Rashida Y. Laxmidhar) Advocate

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that MR. KISHOR ASHOK SONI & MR. PRADEEF ASHOK SONI has applied for the transfer of Gala No.K/8 on Ground Floor in the building nown as MALAD SONAL INDUSTRIAL REMISES CO-OP. SOC. LTD., situated at Survey No.26 (Pt), Ramchandra Lane, Malad West), Mumbai 400 064 along with five fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 221 to 225 (both inclusive) under Share Certificate No 45 from the name of Late MR. ASHOK JETHANAND SONI who expired on 15-08-2021.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the said property by way of inheritance mortgage, charge, trust, lien, possession gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandival West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date nereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or

(Rashida Y. Laxmidhar) Advocate

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, श्री. कासिम हसन मेघानी हे (१) श्री. शेख नईम अब्दल गफुर, ४० वर्ष, (२) श्री. शेख अझिम अहमद अब्दुल गफुर, ३६ वर्ष, (३) श्रीमती शेख <u>परवीन बानो, ३४ वर्ष आणि श्री. अब्दुल</u> <u>गफुर शेख,</u> सदर तिघांचे पिता. ज्यांचे ०६.०३.२०१३ रोजी निधन झाले होते, यांच्याकडन पत्ता: फ्लॅट क्र.२०२. क्षेत्रफळ २५० चौ.फू. (भिंत ते भिंत कार्पेट क्षेत्र), सर्व सुविधा व सेवा लाईनसह परिपुर्ण, २रा मजला. मालमत्त्रेवरील नवीन इमारत. सीटीएस क्र.ए/५२९, ए/५३० व ए/५३१, महसूल गाव वांद्रे, ६२, बाझार रोड, वांद्रे (प.), मुंबई-४०००५० ही जागा खरेदी करीत

जर कोणा व्यक्तीस वर संदर्भीत मालमत्तेबाबत खरेदी, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी कळवावे किंवा ९१६७४५१५७२ वर सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत संपर्क करावा. अन्यथा अशा व्यक्तींच्या दाव्याच्या संदर्भाशिवाय खरेदी व्यवहार पुर्ण केला जाईल आणि दावा असल्यास त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

श्री. कासिम हसन मेघानी ठिकाण: मुंबई ९१६७४५१५७२ दिनांक: २७.०८.२०२१

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, एसबीआय एम्प्लॉईज आशिर्वाद कोहौसोलि., पत्ता: राजाराम तावडे रोड, दहिसर (प.), मुंबई-४०००६८ यांचे खालील अनुस्चीत मालमत्तेबाबत अधिकाराची आम्ही चौकशी करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर खाली नमुद मालमत्तेबाबत विक्री, हस्तांतर, करारनामा, अदलाबदल, तारण, मालकीहक्क, अधिभार, कायदेशीर हक, विभागनी, दावा, हकूमनामा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे कार्यालय: ८/बी, सी विंग, वृंदावन इमारत, उमेदा आश्रम रोड, पॅन्टालुन्सच्या मागे, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ येथे आजच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा आमचे अशील सदर प्रकरणा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय व्यवहार सुरू करतील आणि असे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

अनुसूची

सर्व्हें क्र.२७५, हिस्सा क्र.१ए (भाग) व १बी (भाग), संबंधित सीटीएस क्र.७७९/ए, क्षेत्रफळ सुमारे ७४९.६ चौ.मी. किंवा सरासरी ् (पीआरसी नुसार), महसूल गाव दहिसर, तालका बोरिवली. मंबई उपनगर जिल्हा (सदर प्लॉट) तसेच त्यावर असलेली इमारत. एसबीआय एम्प्लॉईज आशिर्वाद कोहौसोलि. म्हणून ज्ञात असलेल्या जिमनीचे सर्व भाग व

सही / – श्रेयस के. व्यास इशानी वोरा व्यास वकील उच्च न्यायालय दिनांक:२७.०८.२०२१

PUBLIC NOTICE SHRI SANJAY HARAKCHAND JAIN

Member/ Owner of Shop No. 5, Ground Floor, Tulsi Vrinda Co.op. Housing Society Ltd., L.T. Road, Tulsi Baugh, Borivali (West), Mumbai- 400092 & holding Share Certificate No. 16 Distinctive Nos. 76 to 80 which has been reported lost/ misplaced. I anyone having any claim/ objectior should contact to the society secretary within 15 days Thereafter no claim will be considered & society will proceed for ssue of Duplicate Share Certificate. For Tulsi Vrinda Co.op. Hsg. Soc. Ltd.

Sd/- Hon, Secretary Date:27/08/202

PUBLIC NOTICE

my client MR. LAXMAN HIRANAND Original Agreement for Sale dated 25th day of June, 1979 executed between MESSRS LOKHANDWALA DEVELOPMENT CORPORATION therein referred to as the Builder and MR. JAIRAJ VALLABHDAS JAVA therein referred to as the Purchaser in respect of Flat No. 503 on 5th Floor in the Building known as "VERSOVA PLEASANT PARK CO-OP. HSG. SOC. LTD." situated a J. P. Road, Four Bunglows, Andheri (West) Mumbai - 400 058, have been misplaced and not traceable till date.

Notice is hereby given to all the ncerned to lodge their claim if any by way of lien, mortgage, gift, attachment encumbrances, any interest, title Hypothecation or surrender of rights in any manner on the said Property mentioned above within (15) Fifteen days in writing to SHRI PHALGUN C GANDHI at Office No 102 on 1st Floor, "Ashiana Building" Shantial Mody Road, Kandivali (West) Mumbai - 400 067 from the publication of

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. 503 on 5th Floor admeasuring 750 sq. ft. Built Up Area in the Building known as "VERSOVA PLEASANT PARK CO-OP. HSG. SOC. LTD." situated at J. P. Road, Four Bunglows, Andheri (West), Mumbai - 400 058, and constructed on all those pieces or parcels of land or ground situate, lying and being at and bearing Plot No. 15/2, S. No. 41 (Part), of Village Oshiwara Taluka : Andheri in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban district.

Place : Mumbai Date: 27.08.2021 MR. PHALGUN C. GANDH Advocate

जाहीर सूचना

माझे अशील श्री. केतन ठाकरशी दोदिया. र/ठि.: फ्लॅट क्र.बी/१२०२, १२वा मजला, आरोहा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. दत्तपाडा रोड, बोरिवली पुर्व, मुंबई-४०००६६ यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहेह्न असे की, माझे अशिलांचे पिता **श्री. ठाकरशी** गोपाळजी दोदिया हे फ्लॅट क्र.बी/१२०२, १२वा मजला, आरोहा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., दत्तपाडा रोड, बोरिवली पुर्व, मुंबई-४०००६६ चे रहिवाशी होते आणि आरोहा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. दत्तपाडा रोड, बोरिवली पुर्व, मुंबई-४०००६६ या सोसायटीचे सदस्य व मालक होते आणि सदर सोसायटीने आजच्या तारखेपर्यंत भागप्रमाणपत्र वितरीत केलेले नाही. असे की. श्री. ठाकरशी गोपाळजी दोदिया यांचे १०.१२.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात खालीलप्रमाणे कायदेशीर वारसदार

नाव - मयतासह नाते १) श्रीमती कांता ठाकरशी दोदिया (पत्नी)

२) श्रीमती भारती हरेष परमार (मुलगी) ३) श्रीमती आरती दिपक मकवाना

४) श्री. केतन ठाकरशी दोदिया (मुलगा) माझे अशिलांचे पिता श्री. ठाकरशी गोपाळजी दोदिया यांचे अन्य कोणी कायदेशीर वारसदार असल्यास त्यांनी त्यांचे दावा कागदोपत्री रुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत माझे कार्यालय श्री. जगदीश त्र्यंबकराव डोंगरदिवे, वकील व नोटरीकृत (भारत शासन), जी-१९, सुखशांती कोहौसोलि., गोराई-१, प्लॉट क्र.४४, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ येथे पाठवावेत.

जगदीश त्र्यंबकराव डोंगरदिवे वकील व नोटरी (भारत शासन) ठिकाण: मुंबई दिनांक:२७.०८.२०२१

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, (१) श्रीमती मंगलाबेन मगनलाल सोलंकी व (२) श्री. मगनलाल शामजी सोलंकी आणि श्री. दशरथ एम. यादव यांच्या दरम्यान खार्ल अनुसुचीत नमुद मालमत्तेबाबत झालेला दिनांक ५ मे, २००१ रोजीचा मुळ विक्री करारनामा जो मुद्रांक संकलक, ठाणे यांचे कार्यालयात नियामनाकरिता दिनांक ०४.०३.२०२१ रोजी पोहोच पावती क्र.२३५१ अंतर्गत सादर करण्यात आले होते (योग्य मुद्रांक शुल्काचा भरणा) ते हरवले/गहाळ झाले आहे.

जर कोणा व्यक्तिस सदर अनुसुचीत मालमत्ता किंवा सदर मुळ दस्तावेजाबाबत किंवा भागावर तारण, मालकीत्व, अधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ता अर्थात श्री. रोहन जे. चोथानी, विकल, डी-१०४ अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. . अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही.

मालमत्तेची अनुसुची

दुकान क्र.००२, क्षेत्रफळ ३६० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, विणु भवन, गोडदेव रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५, जमीन सर्व्हे क्र. ११५, गाव गोडदेव, ता. व जि. ठाणे येथील जिमनीचे सर्व भाग व खंड.

> सही/ (रोहन जे. चोथानी) वकील

> > ६ ऑगस्ट, २०२१

ठिकाण: मुंबई दिनांक: २६.०८.२०२१



. सर्वसामान्य जनतेस येथे सुचना देण्यात येत आहे की**. श्री. दिलीप गोटलाल लोधा व श्रीमती अंकिता दिलीप लोधा**, मोतीलाल जैन यांची मुलगी यांच्या नावे असलेली खाली नमुद मालमत्ता बँक ऑफ बडोदा, अशोकवन शाखा, **बोरिवली (पूर्व)** हे त्यांचे ग्राहकांकडून विनंतीवर कर्ज सुविधेकरिता प्रतिभूती म्हणून स्विकृत करू इच्छित आहेत. जर अन्य कोणासही खाली नमुद मालमत्तेवर कोणताही अधिकार/हक्क/हित/दावा असल्यास त्यांनी त्यांचे द्मव्याच्या पृष्ठचर्थ आवश्यक पुराव्यांसह १० दिवसांत बँकेकडे संपर्क करावा.

जर १० दिवसांत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर असे समजले जाईल की, सदर मालमत्ता सर्व अधिभार/ ;ावा/बोजापासून मुक्त आहे आणि बँकेकडून तारणाची प्रक्रिया सुरू केली जाईल.

ल्**ट क्र.बी–३०४.** ३रा मजला, क्षेत्रफळ ३७.८५ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, ''शांतीदार को–ऑपरेटिव्ह हौसिंग **सोसायटी लि.'',** शांतीवन कॉम्प्लेक्स, कृष्णा नगर, नॅशनल पार्कजवळ, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६, नमीन सीटीएस क्र.१८८१/१ ते १८८१/६, गाव दहिसर, ता. बोरिवली, नोंदणी उपजिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा

गाखा तपशील/संपर्क क्र.: **बँक ऑफ बडोदा,** अशोकवन शाखा **संपर्क व्यक्ती:** मोना राणे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापिक मो.क्र.:९१५२९४०६८४,

दर.क्र.:०२२–२८४८१३७५/१३५८ –मेलःvjborw@bankofbaroda.com

(नाव व संपर्क क्र.): मे. दास असोसिएटस प्रसाद दास-९८२००९०२०८ स्वर्णलता दास-९३२४६११६७६

NOTICE

The form of Notice inviting claims or objections to the transmission/ transfer of the share and the interest of the deceased joint member in the capital / property of the Society Mr. Shirish K Pilankar, joint member of the Shri Gokul Nagari CHS Limited hereinafter referred to as the Society), along with Mrs. Pranali Shirish Pilankar, having address at CTS No. 703, Western Express Highway, Kandivali East, Mumbai 400101 and jointly holding Flat No.G101 in the building of the society, died on 26.04.2019 without naking any Nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or eirs or other claimants /objectors to the transmission of the said joint shares and joint terest of the deceased member in the capital/property of the society in the name of Mrs. Pranali Shirish Pilankar claiming to be the surviving heir and legal representative peing the Widow (the other heir & legal representative being Mr. Shaunakk P. Pilanker the deceased Mr. Shirish K. Pilankar within a period of 14 days from the publication of this Notice with copies of irrefutable documents and other proofs in support of his/her heir claims/objections. If no claims/ objections are received within the prescribed period he Society shall be free to deal with the shares and interest of the deceased join nember in the capital /property of the society by transmitting the same in the name of the said Mrs. Pranali Shirish Pilankar claiming to be the surviving heir and legal presentative being the Widow (the other heir & legal representative being Mr. Shaunakk P. Pilanker), as is provided under the Rye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transmission / transfer of joint shares and terest of the deceased member Mr. Shirish K. Pilankar shall be dealt with in the manne provided under the Bye-laws of the society. A copy of the Registered Bye-laws of the ociety is available for inspection by the claimants lobjectors in the office of the society between 11.00 a.m. to 5.00 p.m. from the date of publication of this notice till the date of expiry of its period. Sd/-Sd/-Sd/-Date: 27/08/2021

Chairman Secretary (Seal) Treasure Shri Gokul Nagari -1 CHS Ltd. (Wing G H & I) Place: Mumbai

जाहीर सूचना

विष्णुप्रसाद दुर्गाशंकर शुक्ला यांच्या मालकीचे असलेले जमीन क्षेत्रफळ ६६१.३ चौ.मी. तसेच संरचना प्लॉर्ट सर्व्हे क्र.२५, हिस्सा क्र.२ (भाग), सीटीएस क्र.७९५, गाव पोईसर, बृमुंमपाद्वारे करनिर्धारित, पश्चिम द्रुतगती महामार्ग, ठाकुर गाव, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१ येथील जिमनीचे सर्व भाग व खंड असलेल्या मालमत्तेच्या अधिकारांची माझे अशील नियोजित खरेदीदार चौकशी करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद जागा/मालमत्तासंदर्भात विक्री, तारण, अधिभार, मालकीहक्क, बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठठ्यर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ॲडव्होकेट नेविल छेडा, छेडा ॲण्ड असोसिएटस्, दुकान क्र.८, तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५६वा रस्ता, वीर सावरकर गार्डनजवळ, बोरिवली (प.), **मंबई-४०००९२** यांच्याकडे आजच्या तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसांत कळवावे, . अन्यथा माझे अशील असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद जागेच्या खरेदीकरिता व्यवहार पुर्ण करतील तसेच दावा किंवा आक्षेप असल्यास सोडून दिले व स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि व्यवहार पुर्ण केला जाईल आणि पुढे माझे अशील दावाकरिता जबाबदार असणार नाहीत. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर/दावा विचारात घेतले जणार नाही.

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

क्षेत्रफळ ६६१.३ चौ.मी. तसेच संरचना प्लॉट सर्व्हे क्र.२५, हिस्सा क्र.२ (भाग) सीटीएस क्र.७९५, गाव पोईसर, बुम्मपाद्वारे करनिर्धारित, पश्चिम द्रुतगती महामार्ग, ठाक्र गाव, कांदिवली पुर्व, मुंबई-४००२०१ येथील जिमनीचे सर्व भाग व खंड.

ठिकाण: मुंबई दिनांक: २७.०८.२०२१

श्री. नेविल पी. छेडा वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase a Rashmi-A in the building known as "KIRAN RASHN NEELA CO-OP. HSG. SOC. LTD." situated at S.V.P. Road, Borivali (West), Mumbai 400 092, from Mr. Satishchandra Kanshiram Kapoor.

Originally **Shri Kanshiram Kapoor** had purchased the above referred Flat No. 6 from

Shri Prakash Ishwardas Bhatia under an Agreement dated 5th March, 1971 Shri Kanshiram Kanoor and his Wife Smt. Sharda Kanoor died on 01-12-1981 and 03-06-1998 respectively leaving behind them their Son Mr. Satishchandra Kanshiram Kapoor and Married Daughter Mrs. Sneh Arun Tuli as a legal heirs.

Under a Release Deed dated 17-08-2021 **Mrs. Sneh Arun Tuli** released her share ir favour of her Brother **Mr. Satishchandra Kanshiram Kapoor** in respect of above said Flat No. 6 and same was registered on 17-08-2021 under Serial No. BRL-7/4273/2021 thus Mr. Satishchandra Kanshiram Kapoor became 100% owner of the said Flat.

All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the above said Flat by way of legal heir ship, ownership, mortgage, charge, lien tenancy or otherwise howsoever in respect of the said Flat or any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, G-2, Mangal Aadesh, 4th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such claims it shall be deemed to have been waived and my client may proceed on the basis of the title of said Flat free from all encumbrances.

Place · Mumbai Date: 27.08.2021 MRS. MANISHA M. KOTHARI Advocate High Court

Amal Ltd

३१०-बी, वी सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८, महाराष्ट्र, भारत. amal@amal.co.in | (+९१ २२) ३९८७ ६००० | www.amal.co.in CIN: L24100MH1974PLC017594

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २४ सप्टेंबर. २०२१ रोजी स.१०.००वा. कंपनी कायदा २०९३ च्या लागू तरतुदीनुसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ मध्ये विहित प्रक्रियेची पुर्ततेनुसार आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत दिनांक १२ मे २०२० रोजीचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ सहवाचिता दिनांक १५ जानेवारी. २०२१ रोजीचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (व्हीसी) मार्फत होणार आहे.

पुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्य वर्षाकरिता लाभांश प्राप्त करण्यास सदस्यांच्या निश्चितीकरिता ११ सप्टेंबर, २०२१ ते १७ सप्टेंबर, २०२१ (दोर्न्ह समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जातील.

कंपनीने सदस्यांना विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये त्यांचे मत देण्याची तसेच व्हीसीमार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सविधा सदस्यांना दिलेली आहे आणि विषयावर रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम दरम्यान विमर्ष केले जाईल. दिनांक १७ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना ज्यांना कंपनीकडे त्यांचे ई-मेल उपलब्ध नसल्याने वार्षिक अहवालाची विद्युत प्रत मिळालेली नाही त्यांना एजीएम सूचनेत दिलेल्या माहितीचे पालन करून मत देण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद केलेले नसल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीकडून ई-पत्र व्यवहार प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे त्यांचा ई-मेल नोंद करावा. ई-मेल नोंद करण्यासाठी सदस्यांनी

वास्तविक स्वरुपात भागधारणा सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी sec@amal.co.in त्यांचा फोलिओ क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल पत्ता, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (पुढील व मागील असे दोन्ही बाजु), पॅन कार्डची स्वयं साक्षांकित प्रत, आधारकार्डचे स्वयं साक्षांकित प्रत पाठवावेत **डिमॅट स्वरुपात भागधारणा** सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे नाव, डिपॉझिटरी सहभागीदार आयडी

अहवालाची स्कॅन प्रत sec@amal.co.in ई-मेल मार्फत पाठवावी. सुचनेसह २०२०–२०२१ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्यामध्ये व्हीसी मार्फत एजीएममध्ये उपस्थित . हण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे तसेच ई-वोटिंगची प्रक्रिया नमुद आहे ते ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ . डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलवर पाठविले आहे. वार्षिक अहवालसुद्धा कंपनीच्या (www.amal.co.in) आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध असून

व क्लायंट आयडी, मोबाईल क्रमांक, ई-मेल पत्ता, स्वसाक्षांकीत क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा

सही/-(ए. टी. मानकोडी)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public a Large that my client DINESH RAMNIKLAL SHÄH, become the owner of ALL THAT piece and parcel of Flat Bearing No.21, or 3rd Floor, In Building of BHARATI BHAVAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., lying, being and situated at: Plot No.73, Rafi Ahmed Kidwai Road, Matunga (E) Mumbai - 400019, having a carpet area admeasuring of 565 Square Feet ()52.50 Sq.Meter) with an attached open terrace admeasuring 600 sq.feet area (55.75 Sq.Meter), the open terrace forming an integral and continuous part of Flat No.21 and hence called the "Terrace Flat" having cadastral survey number 631 of matunas and hence called the "Terrace Flat" having cadastral survey number 631 of matunga division (hereinafter referred to as "the said flat premises") through the Release Deed Executed and registered on 09/07/2016 before the Joint Sub. Registrar Mumbai City, executed by (1) MRS. SANDHYA SHIRISH SHAH (2) MR. AJIT RAMNIKLAL SHAH (3) HEENA HITESHKUMAR SHAH, legal heirs of LATE. RAMNIKLAL HARJIVANDAS SHAH expired on 25/12/2012 and also SHANTABEN RAMNIKLAL SHAH expired on 12/02/2017, leaving behind my client and the above named doreased, if any person or persons having any objection claim rights, above named deceased, if any person or persons having any objection claim rights title or interest in respect of the above said premises, then record there objection in writing with evidence, within 14 days from the date of publication of this notice to me al 3/15, Kondaji Chawl, Parel, Mumbai - 12. Mob. No.9821400234 or my client afterwards their rights, title, interest or claim will be waived which please note.

Sd/-(Adv. M. H. CHHIPA)

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल श्री. हरिष गुणवंतराय दावडा व श्रीमती सोनल हरिष गावडा हे नेवासी मालमत्ता अर्थात फ्लॅट क्र.६०१, ६वा मजला, स्प्रिंग व्ह्यु को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., पारेख नगर समोर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ (सदर फ्लॅट) या जागेचे संयुक्त मालक आहेत.

आमच्या अशिलांनी प्रस्तुत केले आहे की त्यांच्याकडन त्यांच्या ताब्यात असलेले मळ करारनामा अर्थात मे. धवल कन्स्ट्रक्शन ॲंण्ड डेव्हलपर्स प्रा.लि. आणि त्यांच्या दरम्यान झालेला दिनांक 0३.0८.२0१0 रोजीचा रस्तावेज अनुक्रमांक बीडीआर५-६८४४-२०१० अंतर्गत हमी उपनिबंधक, बोरिवली२ मुंबई उपनगर येथे नोंदणीकृत व मुद्रांकीत दिनांक १८.०६.२०१० रोजीचे घोषणा करारनामासह दिनांक २६.०३.२००३ रोजीचे मुळ करारनामा हरवले/गहाळ झाले आहे याबाबत संदर्भ क्र.१९८८/२०२१ अंतर्गत दिनांक २४.०८.२०२१ रोजी स्थानिक पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर दुकान किंवा भागावर विक्री, अदलाबदल वारसाहक, कायदेशीर हक, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी, कोणतेही इत[,] हुकूमनामा, कायद्याच्या न्यायालय न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणाद्वारे पारित आदेश किंवा प्रदानत किंवा लवाद किंवा ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पृष्ठ्यर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक पुराव्यांसह लेखी . स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून **१४** (पंधरा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता श्रीमती हेतल आर. चोथानी-वकील, उच्च न्यायालय, दी लिगल सोल्युशन्झ+, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व) मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे -भन्यथा असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सट अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या

आधारावर व्यवहार सुरू करतील. दी लिगल सोल्युशन्झ+करित सही/ हेतल आर. चोथार्न वकील/भागीदार दिनांक:२६.०८.२०२१ ठिकाण: मंबई

जाहीर सुचना

या नोटीसद्वारे सूचना देण्यात येते कि, स्टेट बँक ऑफ इंडिया मधुर मिलन को-ऑपरेटीव्ह हौंसिंग सोसायटी लि., गार्डन लेन, घाटकोपर (पश्चिम), मुंबई ४०००८६ या सोसायटीमधील सदनिका क्रमांक बी-१. हि कै. सरेन्द्रकमार यगलिकशोर त्रिपाठी यांचे नावावर असन त्रिपाठी यांचे नावावर असन त्यांच भागाधाखला अनु. क्रमांक २८, (पाच भाग प्रत्येकी रुपये ५०/-चे) एकूण रुपये २५०/- असून वितरीत भाग अनुक्रमे १२१ ते १२५ असे आहेत. सदरहू सदिनकेसाठी नामनिर्देशेन अर्ज संस्थेच्या दर्पारी असून नामनिर्देशित व्यक्ती म्हणून त्यांची पत्नी श्रीमती वर्षा सुरेंद्रकुमार त्रिपाठी आणि मुलगा श्री रोहन सुरेंद्रकुमार हे प्रत्येकी ५०% प्रमाणे नोंद करण्यात आलले आहेत. परंतु सदरहु भागदाखला गहाळ झालेला असून त्याबद्धलची रीतसर तक्रार श्रीरोहन सुरेंद्रकुमार त्रिपाठी यांनीवरिष्ट पोलीस निरीक्षक पार्कसाईट पालीस ठाणे, विक्रोळी(प), मुंबई यांचेकडे दिनाँक ११.०८.२०२१ रोजी दाखल केलेली आहे. तसेच वर नमूद सदिनकेचे मूळ मालक आणि भाग धारक श्री सुरेन्द्रकुमार युगलकिशोर त्रिपाठी यांचे दिनांक २७.१०.२०२० रोजी आणि त्यांच्या पत्नी आणि ५०% नामनिर्देशित व्यक्ती श्रीमती वर्षा सुरेंद्रकुमा त्रिपाठी यांचे सुद्धा दिनांक २८.०८.२०२० यांचे निधन झाले.

त्यामुळे सदरहु सदिनका आणि संबधित भाग दाखला नावावर बदली करण्यासाठी वरील मयत व्यक्तींच मुलगा श्री रोहन सुरेंद्रकुमार त्रिपाठी हा एकमेव वारस आणि ५०% नामनिर्देशित वारस व्यक्ती असल्यामुब् त्याने संस्थेकडे उपविधी प्रमाणे अर्ज केलेला आहे. तरी या व्यतिरिक्त सदरहू खो.क्रं. ब-१ स्टेट बँक ऑफ इंडिया मधर मिलन को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि.. गार्डन लेन. घाटकोपर (पश्चिम). मंबर्ड ४०० ०८६ या सोसायटीमधील च्या बाबतीत कोणाही व्यक्तीचा सदर खोली किंवा भागावर विक्री, अदलाबदल, गहान, बक्षीस, विश्वस्त, वारसाहक्क, अंत्यदान, कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार, सुविधाधिकार किंवा अन्य कोणत्याही मार्गाने कोणताही हीत संबंधाचा दावा असेल तर निम्नस्वाक्षरीकरांना . त्यांच्या ५१२ ओ, सी, विंग कैलास एस्प्लनेड, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प) मुंबई ४०००८६ या कार्यालयात पुष्ठ्यर्थ कागदपत्रांच्या नोटरीकृत प्रतींसह ह्या जाहिरातीच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसात संध्याकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत लेखी कळवणे गरजेचे आहे. अन्यथा अशा पद्धतीचा दावा किंवा हित संबंधाच्या संदर्भाशिवाय भाग दाखल हस्तांतरण पूर्ण करण्यात येईल.

मुंबई, दिनांक: २९.०८.२०२१

श्री चंदकांत बबनराव पोफळे वकील उच्चन्यायालय, मुंबई

rawedge

RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED CIN: L14219MH2005PLC240892

Registered office: Office No. A-9, B-1/04-05, Ground Floor, B Wing, Boomerang, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai 400072, Maharashtra, India. Corp. Office: 02. Navkruti Apartment, B/H B.R. Designs, Near Lal Bunglow Athwa Lines, Surat - 395007, Gujarat, India. Tel No.: +91 722699805/ 9724326805;

Email: info@rawedge.in; Website: www.rawedge.in **PUBLIC NOTICE-17TH ANNUAL GENERAL MEETING**

This is to inform that in view of the outbreak of the Covid-19 pandemic, the 17th Annua General Meeting ('AGM'/'Meeting') of Raw Edge Industrial Solutions Limited (the Company') will be convened through Video Conference ('VC') / other audio visual means 'OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the ules made thereunder, read with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars' and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular').

The 17th AGM of the Members of the Company will be held at 11:00 A.M. (IST) on Friday, September 24, 2021 through VC/ OAVM facility provided by the National Securities Depositories Limited ('NSDL') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.

The e-copy of 17th Annual Report of the Company for the Financial Year 2020-21 along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at www.rawedge.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice of AGM will also be available on the rebsites of the stock exchange on which the securities of the Company are listed i.e. a www.bseindia.com.

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly please note that no provision has been made to attend and participate in the 17th AGM of the Company in person to ensure compliance with respect to Covid-19. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the uorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Members will have an opportunity to cast their vote(s) remotely through remote e-votinຸ system and can cast their vote(s) through e-voting system during the AGM on the item(s) o ousiness as set out in the Notice of AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 will be sent electronically only to those Members whose e-mail addresses are registered with the Company Registrar & Transfer Agents ('Registrar') / Depository Participants ('DPs'), as the case may be. As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of AGM and Annual Repor will be sent to any Member. The manner of voting for members holding shares i dematerialised mode, physical mode and for members who have not registered the email addresses will be provided in the Notice of AGM.

REGISTRATION OF E-MAIL ADDRESSES

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report 2020-21 electronically, and to receive login ID and password for remote e-Votina:

shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to cs@rawedge in. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID

. In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of

CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Accoun statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to cs@rawedge.in Alternatively, member may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User

ID and Password by proving the details mentioned in Point (1) or (2) as the case may be. UPDATION OF BANK ACCOUNT DETAILS Shareholder(s) holding shares in dematerialized for are requested to notify changes in

Bank details with their respective DPs.

Date: 26/08/2021

For Raw Edge Industrial Solutions Limited

Ricky Kapadia Company Secretary & Compliance Officer

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड १२वा मजला, कृशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबुर (पश्चिम),मुंबई-४०००८९

वेबसाईट:www.maninfra.com; गुंतवणुकदार संपर्क:investors@maninfra.com कॉपोरेट ओळख क्र.:एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९ दुग्ध्वनी:+९१ २२ ४२४६३९९९ फॅक्स:+९१ २२ २५२५१५८९

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या १९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सदस्यांना येथे सचना देण्यात येत आहे की

१. कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) एजीएम घेण्याच्या दिनांक १२ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा) आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए परिपत्रके) सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, २२/२०२०, ३३/ २०२०, ३९/२०२०, ०२/२०२१ सहवाचिता भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ नुसार (सदर परिपत्रके) सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

२. १९व्या एजीएमची सूचना, ई-वोटिंगकरिता प्रक्रिया व माहिती आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत अशा सर्व सदस्यांना पाठविण्यात आले आहे.

३. १९वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.maninfra.com,</u> संबंधित स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u>

४. ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/ठेवीदार सहभागीदाराकडे अद्यायावत नाहीत त्यांना वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल व १९व्या एजीएम सूचनेची सॉफ्ट कॉपी कंपनीच्या investors@maninfra.com ई-मेलवर विनंती करून ५. ज्या सदस्यांना कंपनीचे कार्यचलन व खाते संबंधी कोणतीही माहिती प्राप्त करण्याची इच्छा असल्यास त्यांनी त्यांचे प्रश्न एजीएम तारखेपवीं

किमान ७ कार्यालयीन दिवसापुर्वी (अर्थात शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ पुर्वी) investors@maninfra.com ई-मेलवर पाठवावेत जेणेकरून एजीएममध्ये कंपनीला प्रश्नांची उत्तरे देता येतील किंवा ई-मेलने पाठविता येतील. ६. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम,

२०१४, सुधारितप्रमाणे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१५ चे नियम २० आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ तसेच भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस२) नुसार कंपनीने १९व्या एजीएम सूचनेत नमुदप्रमाणे व्यवसायावर त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सुविधा प्रस्तावित केली आहे. सर्व सदस्यांना सचित करण्यात येत आहे की:

१) १९च्या एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विद्युत मतदान प्रणालीने विमर्ष केले जाईल.

२) रिमोट ई-वोटिंग सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल ३) रिमोट ई-वोटिंग बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल.

४) एजीएममध्ये किंवा विद्युत स्वरूपाने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठी नोंद दिनांक गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१ आहे.

५) एजीएमच्या सूचनेनंतर ज्या व्यक्तिने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले व कंपनीचा सदस्य झाला आणि निश्चित दिनांक अर्थात गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली त्यांनी evoting@nsdl.co.in विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापी ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह जर एखादी व्यक्ती नोंद असल्यास त्यांनी मत देण्याकरिता त्यांचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

६) रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल ७) जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने यापुर्वीच मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएम दरम्यान पन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

८) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएम दरम्यान ई-बोटिंगने मत देण्याची पद्धत १९व्या एजीएम घेण्याच्या १२ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या सुचनेत टीप विभागात नमुद माहितीचे

९) काही प्रश्न असल्यास सदस्यांनी https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड सेक्शनवर सदस्यांकरिता असलेले ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि सदस्यांकरिता फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्य) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्र.१८०० २२२ ९९० वर संपर्क करावा किंवा संपर्क श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापिका, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ येथे त्यांचा ई-मेल evoting@nsdl.co.in वर संपर्क साधावा जे विद्युत स्वरूपाद्वारे मतदानासंदर्भात तक्रारींचे निवारण करतील. सदस्य कंपनी सचिवांना investors@maninfra.com वर किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात लेखी कळवू शकतात.

७. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम १० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नुसार येथे सचना देण्यात येत आहे की, वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

८. सदस्यांना सह्रा आहे, त्यांनी विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांच्या डीपीकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनी आणि/किंवा आरटीएकडे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत, जेणेकरून त्यांना भविष्यात कंपनीकडून ई-मेलने वार्षिक अहवाल, नोटिसेस तसेच सर्व पत्र व्यवहार प्राप्त करता येईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरिता

दिनांक: २६ ऑगस्ट, २०२१

सही/-दुर्गेश डिंगणकर कंपनी सचिव